

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना व मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत अभिसरणाद्वारे शेततळ्याची कामे घेण्याबाबत...

महाराष्ट्र शासन
नियोजन विभाग (रोहयो)

शासन निर्णय क्रमांक: शेततळे-२०१८/प्र.क्र.१२९/मग्रारो-५

१६ वा मजला, नवीन प्रशासन भवन,
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
दिनांक :-०४ जुलै, २०१९

- वाचा:-** १) नियोजन विभाग शासन निर्णय क्रमांक: मग्रारो-२०१५/प्र.क्र.८५/रोहयो-१, दि. १४.०९.२०१५
२) नियोजन विभाग शासन निर्णय क्रमांक: मग्रारो-२०१५/प्र.क्र.८५/रोहयो-१, दि. १३.०७.२०१६
३) नियोजन विभाग शासन निर्णय क्रमांक: मग्रारो-२०१८/प्र.क्र.१३८/मग्रारो-१, दि. ०५.११.२०१८
४) नियोजन विभाग शासन निर्णय क्र. शेततळे-२०१६/प्र.क्र.१(७४)/रोहयो-५, दि. १०.१०.२०१६
५) नियोजन विभाग शासन निर्णय क्र. शेततळे-२०१६/प्र.क्र. १(७४)/ रोहयो-५, दि. १७.०२.२०१६
६) नियोजन विभाग शासन निर्णय क्र. मग्रारो-२०१४/प्र.क्र. १६/मग्रारो-१, दि. २८.०२.२०१४
७) नियोजन विभाग शासन निर्णय क्र. मग्रारो-२०१८/प्र.क्र.४२३/मग्रारो-१, दि. १६.४.२०१८
८) संचालक मृद संधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन, कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्र क्र. जा. क्र./ मृद-६/मागेल त्याला शेततळे/२७०९/१८, दिनांक.१५.१२.२०१८.
९) नियोजन विभाग शासन निर्णय क्रमांक: शेततळे -२०१८/प्र.क्र.१२९/रोहयो-५, दि. २१.०२.२०१९
१०) संचालक मृद संधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन, कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्र क्र. जा. क्र./ मृद-६/मागेल त्याला शेततळे/४२२/१९, दिनांक २२.०२.२०१९.

प्रस्तावना-

संदर्भाधिन क्र. ९ येथील नियोजन विभाग शासन निर्णय क्र. शेततळे २०१८/१२९/रोहयो-५ दिनांक २१.०२.२०१९ अधिक्रमित करण्यात येत आहे.

रोजगार हमी योजनेंतर्गत “मागेल त्याला शेततळे” योजना संदर्भाधीन दि. १७.०२.२०१६ च्या शासन निर्णयान्वये राबविण्यात येत आहे. सदरहू योजनेमध्ये इनलेट आउटलेटसह १५ मीटर X १५ मीटर X ३ मीटर ते ३० मीटर X ३० मीटर X ३ मीटर अशाप्रकारे एकूण ७ व इनलेट आउटलेट विरहित २० X १५ X ३ ते ३० X ३० X ३ मीटर एकूण ६ प्रकारची शेततळे अनुज्ञेय आहेत. अशी शेततळे शेतकऱ्यांना स्वतः खोदल्यानंतर आकारमान निहाय कमाल रु.५०,०००/- च्या मर्यादेत शेतकऱ्यास अनुदान अनुज्ञेय आहे.

सद्यःस्थितीत राज्यातील दुष्काळसदृश्य परिस्थिती विचारात घेता क्षेत्रिय स्तरावर मजुरांच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर मागणी होण्याची शक्यता आहे. भविष्यात येणारी कामाची मागणी विचारात घेता क्षेत्रिय स्तरावर मजुरांना मागणी प्रमाणे स्थानिक ठिकाणी रोजगार उपलब्ध करण्याची आवश्यकता निर्माण होवू शकते. “मागेल त्याला शेततळे” योजनेंतर्गत शेततळी खोदताना त्यातील काही काम मजूरामार्फत व कठीण भूस्तरावरील (मजूरामार्फत होवू शकत नाही) शिल्लक काम “मागेल त्याला शेततळे” योजनेमध्ये करता येवू शकते, असा प्रस्ताव अंदाजपत्रकासह संचालक, मृद संधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन कृषि आयुक्तालय, पुणे यांनी संदर्भाधिन वाचा येथील अनुक्रमांक १० येथे नमूद दि. २२.०२.२०१९ च्या पत्रान्वये शासनास सादर केला आहे. तदनुसार राज्यात “मागेल त्याला शेततळे” व “महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण

रोजगार हमी योजनेचे” अभिसरण करुन शेततळ्याचे कामे घेण्यास मान्यता देण्याबाबतची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्याबाबत शासन खालील निर्णय घेत आहे.

शासन निर्णय :-

मागेल त्याला शेततळे योजनेतर्गत मंजूर करण्यात येणाऱ्या शेततळ्याची कामे सोबतच्या सुधारित प्रपत्र “अ” व प्रपत्र “ब” नुसार “महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना” व “मागेल त्याला शेततळे” योजनेतून अभिसरणाद्वारे घेण्यास शासन मान्यता देत आहे.

२. सदर शेततळे कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी पुढीलप्रमाणे अटी व शर्ती लागू राहतील :-
 - १) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या निकषानुसार पात्र व इच्छुक असलेल्या लाभार्थ्यांची “मागेल त्याला शेततळे” योजनेमधील तालुकास्तरीय समितीने मंजूर केलेल्या शेततळ्यांचे सुरुवातीचे ०.५० मीटर खोलीचे खोदकाम महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून मजूरामार्फत खोदावयाचे आहे. या ०.५० मीटर खोलीच्या खोदकामास महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या संदर्भाधीन वाचा येथील अनुक्रमांक ७ येथे नमूद दि. १६.४.२०१८ च्या शासन निर्णयानुसार सन २०१८ च्या मंजूर दर सुचीनुसार रक्कम देय राहिल. उर्वरित २.५० मीटर खोलीचे शेततळे “मागेल त्याला शेततळे” योजनेमधून खोदावयाचे आहे. अशाप्रकारे खोदलेल्या २.५० मीटरच्या खोदकामासाठी अनुज्ञेय अदायगी “मागेल त्याला शेततळे” योजनेतर्गत देय असलेल्या अनुदानाच्या प्रमाणात देय राहिल.
 - २) उपरोक्त प्रमाणे “मागेल त्याला शेततळे” योजना व “महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी” योजनेतर्गत शेततळ्यांची कामे अभिसरणाद्वारे करताना “महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी” योजनेतून ०.५० मीटर काम पूर्ण केल्यानंतर त्याचे GEO Tagging करुन त्याचा काम पूर्णत्वाचा दाखला nrega soft या कार्यप्रणालीमध्ये Upload करुन महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर “मागेल त्याला शेततळे” योजनेचे काम सुरु करणे आवश्यक राहिल. “मागेल त्याला शेततळे” योजनेचे GEO Tagging स्वतंत्रपणे करणे ही अनुदान अदायगी पूर्वी आवश्यक राहिल.
 ३. अभिसरणाद्वारे वरीलप्रमाणे शेततळ्याचे ०.५० मीटर पर्यंतचे खोदकाम करताना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे आवश्यक राहिल.
 ४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०१९०७०४१७३०४९५६१६ असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात आला आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(प्रमोद शिंदे)

उप सचिव (रोहयो), महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा. राज्यपाल यांचे प्रधान सचिव
२. मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव

३. मा. मंत्री (रोहयो), यांचे खाजगी सचिव
४. सर्व मा. मंत्री/ राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव
५. मा. समिती प्रमुख, महाराष्ट्र विधानमंडळ रोहयो समिती, विधानमंडळ सचिवालय, मुंबई
मुख्य सचिव यांचे सहसचिव
६. सर्व अप्पर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव, मंत्रालयीन विभाग
७. सर्व विभागीय आयुक्त,
८. आयुक्त (कृषि), महाराष्ट्र राज्य, पुणे
९. आयुक्त, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, महाराष्ट्र- नागपूर
१०. संचालक, मृदसंधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन, महाराष्ट्र राज्य, पुणे
११. सर्व संचालक, कृषि आयुक्तालय, पुणे
१२. मुख्य अभियंता, लघु पाटबंधारे (स्थानिक स्तर), पुणे
१३. संचालक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, पुणे
१४. सर्व जिल्हाधिकारी
१५. सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
१६. सर्व विभागीय कृषि सहसंचालक
१७. सर्व अधीक्षक अभियंता, पाटबंधारे/ सर्व अधीक्षक अभियंता, लघु पाटबंधारे, (स्थानिक स्तर)
१८. संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई / महासंचालक, माहिती व जनसंपर्क, मुंबई
(प्रसिध्दीकरिता)
१९. सर्व जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी
२०. सर्व उपायुक्त (विकास)
२१. महालेखापाल, (लेखापरिक्षा), महाराष्ट्र १ व २, मुंबई व नागपूर
२२. महालेखापाल, (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १ व २, मुंबई व नागपूर
२३. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी
२४. सर्व उपसचिव / सर्व अवर सचिव व सर्व कार्यासन अधिकारी, रोहयो व सर्व मंत्रालयीन विभाग
२५. निवडनस्ती मगारो-५.

नियोजन विभाग (रोहयो) शासन निर्णय क्र. शेततळे २०१८/प्र.क्र.१२९/मगारो-५ दिनांक ०४.०७.२०१९ सोबतचे सहपत्र.

प्रपत्र - "अ"

०.५० मीटर खोलीचे शेततळे "महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने" अंतर्गत मजुराद्वारे व २.५० मी. खोलीचे शेततळे "मागेल त्याला शेततळे" योजनेअंतर्गत खोदणे

(मजुराद्वारे खोदकामासाठी नियोजन विभाग (रोहयो) शासन निर्णय क्र. शेततळे २०१८ /प्र.क्र.१२९/ मगारो-५, दि. १६.४.२०१८ नुसार मंजूर दराप्रमाणे व "मागेल त्याला शेततळे" योजनेंतर्गत खोदकामाकरिता मंजूर अनुदानाच्या दराचे प्रमाणात शेततळे खोदण्यासाठी येणाऱ्या खर्चाचा गोषवारा.)

(इनलेट/आऊटलेटसह शेततळे)

(इतर क्षेत्राकरिता)

अ. क्र.	शेततळ्याचे आकारमान	अस्तित्वातील "मागेल त्याला शेततळे"		प्रस्तावित महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना व "मागेल त्याला शेततळे" मधून अभिसरणाद्वारे				
		शेततळे खोदकामाचे एकूण परिमाण (घ.मी.)	शासन निर्णय दि. १७.२.२०१६ प्रमाणे मंजूर अनुदान (रु.)	०.५० मीटर खोली पर्यंत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमधून खोदकामाचे परिमाण (घ. मी.)	महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमधून मजुरी रक्कम (रु.)	२.५० मीटर खोलीचे "मागेल त्याला शेततळे" मधून खोदकामाचे परिमाण (घ. मी.)	"मागेल त्याला शेततळे" मधील मंजूर अनुदानाचा दर (प्रती घ.मी.रु.)	"मागेल त्याला शेततळे" मधील मंजूर अनुदानाच्या दराचे प्रमाणात खोदकामासाठी अनुदान (रु.)
१	२	३	४	५	६	७	८	९
१	१५ X १५ X ३ मीटर	४४१	२२,११०	१०५.१७	१५,२७९	३३५.८३	५०.१४	१६,८३९
२	२० X १५ X ३ मीटर	६२१	२९,७०६	१४१.४२	१८,८८७	४७९.५८	४७.८४	२२,९४३
३	२० X २० X ३ मीटर	८७६	४०,४६७	१९०.१७	२३,८६५	६८५.८३	४६.२०	३१,६८५
४	२५ X २० X ३ मीटर	११३१	५०,०००	२३८.९२	२८,८९६	८९२.०८	४४.२१	३९,४३९
५	२५ X २५ X ३ मीटर	१४६१	५०,०००	३००.१७	३५,४२५	११६०.८३	३४.२२	३९,७२४
६	३० X २५ X ३ मीटर	१७९१	५०,०००	३६१.४२	४१,९५५	१४२९.५८	२७.९२	३९,९१४
७	३० X ३० X ३ मीटर	२१९६	५०,०००	४३५.१७	४९,९८३	१७६०.८३	२२.७७	४०,०९४

(इनलेट/ आऊटलेटसह शेततळे)

(जन जाती उप योजना/डोंगराळ क्षेत्राकरिता)

१	२	३	४	५	६	७	८	९
१	१५ X १५ X ३ मीटर	४४१	२२,११०	१०५.१७	१७,५६५	३३५.८३	५०.१४	१६,८३९
२	२० X १५ X ३ मीटर	६२१	२९,७०६	१४१.४२	२१,७११	४७९.५८	४७.८४	२२,९४३
३	२० X २० X ३ मीटर	८७६	४०,४६७	१९०.१७	२७,४३२	६८५.८३	४६.२०	३१,६८५
४	२५ X २० X ३ मीटर	११३१	५०,०००	२३८.९२	३३,२१३	८९२.०८	४४.२१	३९,४३९
५	२५ X २५ X ३ मीटर	१४६१	५०,०००	३००.१७	४०,७१७	११६०.८३	३४.२२	३९,७२४
६	३० X २५ X ३ मीटर	१७९१	५०,०००	३६१.४२	४८,२२१	१४२९.५८	२७.९२	३९,९१४
७	३० X ३० X ३ मीटर	२१९६	५०,०००	४३५.१७	५७,४४९	१७६०.८३	२२.७७	४०,०९४

नियोजन विभाग (रोहयो) शासन निर्णय क्र. शेततळे २०१८/प्र.क्र.१२९/मगारो-५, दिनांक ०४.०७.२०१९ सोबतचे सहपत्र.

प्रपत्र - "ब"

०.५० मीटर खोलीचे शेततळे "महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने" अंतर्गत मजुराद्वारे व २.५० खोलीचे शेततळे "मागेल त्याला शेततळे" योजनेअंतर्गत खोदणे.

(मजुराद्वारे खोदकामासाठी नियोजन विभाग (रोहयो) शासन निर्णय क्र. शेततळे २०१८/प्र.क्र.१२९/ मगारो-५, दि. १६.४.२०१८ नुसार मंजूर दराप्रमाणे व "मागेल त्याला शेततळे" योजनेंतर्गत खोदकामाकरिता मंजूर अनुदानाच्या दराचे प्रमाणात शेततळे खोदण्यासाठी येणाऱ्या खर्चाचा गोषवारा.)

(इनलेट/आऊटलेट विरहित शेततळे)

(इतर क्षेत्राकरिता)

अ. क्र.	शेततळ्याचे आकारमान	अस्तित्वातील मागेल त्याला शेततळे		प्रस्तावित महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना व "मागेल त्याला शेततळे" मधून अभिसरणाद्वारे				
		शेततळे खोदकामाचे एकूण परिमाण (घ.मी.)	शासन निर्णय दि. १७.२.२०१६ प्रमाणे मंजूर अनुदान (रु.)	०.५० मीटर खोली पर्यंत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमधून खोदकामाचे परिमाण (घ.मी.)	महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने मधून मजुरी रक्कम (रु.)	२.५० मीटर खोलीचे "मागेल त्याला शेततळे" मधून खोदकामाचे परिमाण (घ. मी.)	"मागेल त्याला शेततळे" मधील मंजूर अनुदानाचा दर (प्रती घ. मी.रु.)	"मागेल त्याला शेततळे" मधील मंजूर अनुदानाच्या दराचे प्रमाणात खोदकामासाठी अनुदान (रु.)
१	२	३	४	५	६	७	८	९
१	२० X १५ X ३ मीटर	६२१	२६,२०६	१४१.४२	१४,०७६	४७९.५८	४२.२०	२०,२३८
२	२० X २० X ३ मीटर	८७६	३६,९६७	१९०.१७	१८,९२९	६८५.८३	४२.२०	२८,९४२
३	२५ X २० X ३ मीटर	११३१	४७,७२८	२३८.९२	२३,७८१	८९२.०८	४२.२०	३७,६४६
४	२५ X २५ X ३ मीटर	१४६१	५०,०००	३००.१७	३०,०८५	११६०.८३	३४.२२	३९,७२४
५	३० X २५ X ३ मीटर	१७९१	५०,०००	३६१.४२	३६,४११	१४२९.५८	२७.९२	३९,९१४
६	३० X ३० X ३ मीटर	२१९६	५०,०००	४३५.१७	४४,२३६	१७६०.८३	२२.७७	४०,०९४

(इनलेट/ आऊटलेट विरहित शेततळे)

(जन जाती उप योजना/डोंगराळ क्षेत्राकरिता)

१	२	३	४	५	६	७	८	९
१	२० X १५ X ३ मीटर	६२१	२६,२०६	१४१.४२	१६,१७५	४७९.५८	४२.२०	२०,२३८
२	२० X २० X ३ मीटर	८७६	३६,९६७	१९०.१७	२१,७५०	६८५.८३	४२.२०	२८,९४२
३	२५ X २० X ३ मीटर	११३१	४७,७२८	२३८.९२	२७,३२६	८९२.०८	४२.२०	३७,६४६
४	२५ X २५ X ३ मीटर	१४६१	५०,०००	३००.१७	३४,५७०	११६०.८३	३४.२२	३९,७२४
५	३० X २५ X ३ मीटर	१७९१	५०,०००	३६१.४२	४१,८४०	१४२९.५८	२७.९२	३९,९१४
६	३० X ३० X ३ मीटर	२१९६	५०,०००	४३५.१७	५०,८३२	१७६०.८३	२२.७७	४०,०९४